

नवी मुंबई महानगरपालिका
महापालिका सर्वसाधारण सभा

महानगरपालिकेच्या बुधवार, दिनांक 29/03/2017 रोजी भरलेल्या माहे मार्च महिन्याच्या विशेष तहकूब सर्वसाधारण सभेत मंजूर/नामंजूर इ. ठरावाची माहिती संक्षिप्त आणि मसुदा स्वरूपात खालीलप्रमाणे आहे. :-

विषय क्र. 01. दिनांक 21 मार्च 2017	नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2016-2017 चा सुधारीत आणि सन 2017-2018 चा अर्थसंकल्प "अ" आणि "क."
ठराव क्र. 1606. दिनांक 29 मार्च 2017	"नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2016-2017 चा सुधारीत आणि सन 2017-2018 चा महसुली आणि भांडवली तसेच प्रकल्पामधील एकूण आरंभीची शिल्लक रुपये 355 कोटी 65 लक्ष 65 हजार जमेस धरून एकूण महसुली व भांडवली त्याचप्रमाणे प्रकल्पामधील रकमेसह एकूण जमा उत्पन्न रुपये 2987 कोटी 2 लक्ष तर एकूण महसुली आणि भांडवली त्याचप्रमाणे प्रकल्पामधील रकमेसह एकूण खर्च रुपये 2986 कोटी 03 लक्ष आणि वर्षाअखेर शिल्लक रुपये 99 लक्ष याप्रमाणे फेरफार करण्यात आलेला अर्थसंकल्प "अ" आणि "क" मंजूर करण्यात यावा."
निर्णय -	मंजूर
विषय क्र. 02. दिनांक 21 मार्च 2017	नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचा सन 2016-2017 चा सुधारीत आणि सन 2017-2018 चा अर्थसंकल्प "ब."
ठराव क्र. 1607. दिनांक 29 मार्च 2017	"नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचा सन 2017-2018 चा आरंभीची शिल्लक रुपये 7 लक्ष 85 हजार जमेस धरून एकूण महसुली आणि भांडवली उत्पन्न रुपये 319 कोटी 02 लाख 30 हजार आणि वर्षा अखेरची शिल्लक रुपये 06 लाख 40 हजार यासह एकूण महसुली आणि भांडवली खर्च रुपये 318 कोटी 95 लाख 90 हजार इतक्या रकमेचा अर्थसंकल्प "ब" मंजूर करण्यात यावा."
निर्णय -	मंजूर
विषय क्र. 03. दिनांक 21 मार्च 2017	नवी मुंबई महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरणाचा सन 2016-2017 चा सुधारीत आणि सन 2017-2018 चा अर्थसंकल्प.
ठराव क्र. 1608. दिनांक 29 मार्च 2017	"नवी मुंबई महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरणाचा सन 2017-2018 चा आरंभीच्या शिल्लकेसह एकूण जमा रुपये 39 कोटी 51 लाख 42 हजार व खर्च रुपये 33 कोटी 46 लाख 64 हजार आणि वर्षा अखेरची शिल्लक रुपये 6 कोटी 04 लाख 78 हजार इतक्या रकमेचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात यावा."
निर्णय -	मंजूर

सही/-
(चित्रा बाविस्कर)
महानगरपालिका सचिव,
नवी मुंबई महानगरपालिका.